

महाराष्ट्र

या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यायला मी तयार आहे,
आणि तुम्ही ?

उंच सुरक्षित जागा ठरवून ठेवा.

पूर्वतयारी / प्रतिबंध

दिलेल्या धोका पातळीच्या
वरच घरे बांधा

विजेचे उपकरणे/ विजेची लाईन
तळाकडून तपासून घ्या.

पाण्यामध्ये तरंगणाऱ्या
वस्तूंचा आधार घ्या.

आपत्ती निवारण व्यक्तीची मदत घ्या.

अफवांवर विश्वास ठेवू नका

पुनरुत्थान

सुरक्षित असल्याचे कळवा.

आपत्ती निवारण अधिकाऱ्यांना
प्रतिसाद द्या.

पूरानंतर आपल्या घरांची, परिसराची स्वच्छता करा.

आपत्ती निवारण मदत केंद्राचा लाभ घ्या.

“पूर”

पूरा साखड्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागल्यास घ्यावयाची खबरदारी.

सुरक्षेचे उपाय :

- घरातील सर्व सदस्यांना जवळील सुरक्षित निवार स्थळाबद्दल माहिती असावी.
- मातीचे घरे पाण्यात लवकर पडतात. अशा घरात राहणाऱ्या लोकांनी विशेषकाळजी घ्यावी.
- पाणी, सुके खाद्यपदार्थ (बिस्किट, गुळ, शेंगदाणे) यांचा योग्य साठा घरामध्ये असावा. मेणबत्ती, माचिस, साखर, मीठ, मजबुत दोर इ. ठेवावे, बॅटरी देखील असावी.



पूर येण्याची पुर्वसूचना/चेतावणी मिळाल्यास :

- रेडियो, टिक्की वा स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
- संभावित धोक्याबाबत घरातील सर्वांना माहिती द्यावी.
- अफवांवर विश्वास ठेऊ नये वा अफवा पसरवू नये.
- घरातील उपयुक्त सामान सह उंच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.



पूरादरम्यान :

- लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये.
- विजेच्या उपकरणांचा वापर करू नये, विज पुरवठा बंद करावा.
- उकळलेले पाणी प्यावे, खाद्यपदार्थ झाकून ठेवावे.
- साधारोंगांपासून संरक्षणासाठी प्राप्त झालेल्या औषधींचा योग्य वापर करावा.
- स्थानिक अधिकाऱ्यांना मदत सामग्री वाटपामध्ये मदत करावी.
- स्थलांतर करावे लागल्यास आवश्यक वस्तुच बरोबर घ्याव्यात व सुरक्षित रस्त्यांचाच वापर करावा.
- आपत्तीप्रसंगी जवळील तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन अथवा अग्निशामक दलाशी संपर्क साधावा.



आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम